

RCADS-47-CG-MR

खालील प्रत्येक विधानाला दिलेल्या पर्यायांमधून (उदा. कधीच नाही, कधीकधी, वारंवार, नेहमीच) तुमच्या मुला/मुली साठी योग्य असलेला पर्याय निवडावा व त्याच्या भोवती वर्तुळ करा.

१	माझ्या मुलाला/मुलीला गोष्टींची काळजी वाटते.	कधीच नाही	कधीकधी	वारंवार	नेहमीच
२	माझ्या मुलाला/मुलीला उदास किंवा अर्थहीन (रिकामे) वाटते.	कधीच नाही	कधीकधी	वारंवार	नेहमीच
३	माझ्या मुलाला/मुलीला जेव्हा एखादी समस्या असते तेव्हा त्याच्या /तिच्या पोटात काहीतरी वेगळीच जाणीव होते.	कधीच नाही	कधीकधी	वारंवार	नेहमीच
४	जेव्हा एखादी गोष्ट माझ्या मुलाला/मुलीला नीट जमत नाहीये असे वाटते तेव्हा त्याला/तिला काळजी वाटते.	कधीच नाही	कधीकधी	वारंवार	नेहमीच
५	माझ्या मुलाला/मुलीला घरी एकटे राहण्याची भिती वाटते.	कधीच नाही	कधीकधी	वारंवार	नेहमीच
६	माझ्या मुलाला/मुलीला आता कशातच मजा/गंमत वाटत नाही.	कधीच नाही	कधीकधी	वारंवार	नेहमीच
७	माझ्या मुलाला/मुलीला परीक्षेची भिती वाटते.	कधीच नाही	कधीकधी	वारंवार	नेहमीच
८	जेव्हा माझ्या मुलाला/मुलीला असे वाटते की कोणीतरी त्याच्यावर /तिच्यावर चिडले आहे तेव्हा त्याला/तिला काळजी वाटते.	कधीच नाही	कधीकधी	वारंवार	नेहमीच
९	माझ्यापासून दूर राहण्याची माझ्या मुलाला/मुलीला भिती वाटते.	कधीच नाही	कधीकधी	वारंवार	नेहमीच
१०	माझ्या मुलाला/मुलीला त्याच्या /तिच्या मनात येणाऱ्या वाईट किंवा मूर्खतेच्या विचारांचा किंवा (कल्पना) चित्रांचा त्रास होतो.	कधीच नाही	कधीकधी	वारंवार	नेहमीच
११	माझ्या मुलाला/मुलीला झोपेचा त्रास आहे.	कधीच नाही	कधीकधी	वारंवार	नेहमीच
१२	माझ्या मुलाला/मुलीला शाळेतील अभ्यास नीट जमेल की नाही याची काळजी वाटते.	कधीच नाही	कधीकधी	वारंवार	नेहमीच
१३	माझ्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीबाबत काहीतरी भयंकर / भयानक घडेल याची माझ्या मुलाला/मुलीला काळजी वाटते.	कधीच नाही	कधीकधी	वारंवार	नेहमीच
१४	कोणतेही कारण नसतांना माझ्या मुलाला/मुलीला अचानकच असे वाटते की त्याला/तिला श्वास घेता येत नाही.	कधीच नाही	कधीकधी	वारंवार	नेहमीच
१५	माझ्या मुलाला/मुलीला भुकेच्या बाबतीत समस्या आहे.	कधीच नाही	कधीकधी	वारंवार	नेहमीच
१६	एखादे काम आपण व्यवस्थित केले आहे किंवा नाही हे सतत माझ्या मुलाला/मुलीला तपासायला लागते, जसे की लाईटचे बटन / स्वीच बंद केला आहे की नाही किंवा दाराला कुलूप नीट लावले आहे कि नाही.	कधीच नाही	कधीकधी	वारंवार	नेहमीच
१७	एकट्याने झोपायची वेळ आली तर माझ्या मुलाला/मुलीला भिती वाटते.	कधीच नाही	कधीकधी	वारंवार	नेहमीच
१८	सकाळी शाळेत जाताना माझ्या मुलाला/मुलीला त्रास होतो कारण त्याला/तिला काळजी वाटते असते किंवा भिती वाटत असते.	कधीच नाही	कधीकधी	वारंवार	नेहमीच
१९	माझ्या मुलामध्ये /मुलीमध्ये काही करण्याची शक्ती नाही.	कधीच नाही	कधीकधी	वारंवार	नेहमीच
२०	माझ्या मुलाला/मुलीला तो/ती मूर्ख दिसेल की काय याबाबत त्याला/तिला काळजी वाटते.	कधीच नाही	कधीकधी	वारंवार	नेहमीच
२१	माझा मुलगा/मुलगी खूपच थकून गेला/ गेली आहे.	कधीच नाही	कधीकधी	वारंवार	नेहमीच
२२	माझ्या मुलाला/मुलीला त्याच्या /तिच्या बाबत काहीतरी वाईट गोष्टी घडतील याची चिंता / काळजी वाटते.	कधीच नाही	कधीकधी	वारंवार	नेहमीच

२३	माझा मुलगा/मुलगी त्याच्या /तिच्या डोक्यातून वाईट किंवा मूर्खपणाचे विचार काढू शकत नाही.	कधीच नाही	कधीकधी	वारंवार	नेहमीच
२४	कोणताही कठीण प्रसंग आला की माझ्या मुलाच्या/मुलीच्या छातीतली धडधड वाढते.	कधीच नाही	कधीकधी	वारंवार	नेहमीच
२५	माझा मुलगा/मुलगी सुस्पष्टपणे विचार करू शकत नाही.	कधीच नाही	कधीकधी	वारंवार	नेहमीच
२६	कोणतेही कारण नसताना माझा मुलगा/मुलगी अचानक थरथर कापायला लागतो/लागते .	कधीच नाही	कधीकधी	वारंवार	नेहमीच
२७	माझ्या मुलाला/मुलीला त्याच्या /तिच्या बरोबर काहीतरी वाईट घडेल याची काळजी /चिंता वाटते	कधीच नाही	कधीकधी	वारंवार	नेहमीच
२८	माझ्या मुलाला/मुलीला काही समस्या आली तर तो/ती अस्वस्थ होऊन थरथर कापतो /कापते .	कधीच नाही	कधीकधी	वारंवार	नेहमीच
२९	माझ्या मुलाला/मुलीला अर्थहीन वाटते.	कधीच नाही	कधीकधी	वारंवार	नेहमीच
३०	माझ्या मुलाकडून / मुली कडून चुका होतील याची त्याला/तिला काळजी वाटते.	कधीच नाही	कधीकधी	वारंवार	नेहमीच
३१	काही वाईट गोष्टी घडू नयेत म्हणून माझ्या मुलाला/मुलीला विशिष्ट विचार करावे लागतात जसे की, आकडे किंवा विशिष्ट शब्द.	कधीच नाही	कधीकधी	वारंवार	नेहमीच
३२	माझ्या मुलाला/मुलीला त्याच्याबद्दल/तिच्याबद्दल इतर लोक काय विचार करतील याची चिंता / काळजी वाटते.	कधीच नाही	कधीकधी	वारंवार	नेहमीच
३३	माझ्या मुलाला/मुलीला गर्दीच्या ठिकाणी असण्याची भिती वाटते जसे की सिनेमागृह, बसचा प्रवास, शॉपिंग सेंटर्स किंवा खेळाचे मैदान इत्यादी.	कधीच नाही	कधीकधी	वारंवार	नेहमीच
३४	कोणतेही कारण नसतांना माझ्या मुलाला/मुलीला अचानक खूप भिती वाटते.	कधीच नाही	कधीकधी	वारंवार	नेहमीच
३५	आता काय होईल याची माझ्या मुलाला/मुलीला काळजी वाटते.	कधीच नाही	कधीकधी	वारंवार	नेहमीच
३६	कोणतेही कारण नसतांना माझ्या मुलाला/मुलीला अचानकच चक्कर येते किंवा गरगरते.	कधीच नाही	कधीकधी	वारंवार	नेहमीच
३७	माझा मुलगा/मुलगी मृत्यूबद्दल विचार करतो /करते .	कधीच नाही	कधीकधी	वारंवार	नेहमीच
३८	माझ्या मुलावर/ मुलीवर जर वर्गासमोर बोलण्याची वेळ आली तर त्याला/तिला भिती वाटते.	कधीच नाही	कधीकधी	वारंवार	नेहमीच
३९	कोणतेही कारण नसतांना अचानक माझ्या मुलाच्या /मुलीच्या हृदय वेगाने धडधडू लागते	कधीच नाही	कधीकधी	वारंवार	नेहमीच
४०	माझ्या मुलाला/मुलीला जागचे हालूच नये असे वाटते.	कधीच नाही	कधीकधी	वारंवार	नेहमीच
४१	माझ्या मुलाला/मुलीला घाबरण्यासारखे कोणतेही कारण नसतांना भिती वाटेल की काय, याची काळजी वाटते.	कधीच नाही	कधीकधी	वारंवार	नेहमीच
४२	माझ्या मुलाला/मुलीला काही गोष्टी पुन्हा पुन्हा कराव्या लागतात जसे कि, हात धुणे, साफसफाई करणे किंवा गोष्टी विशिष्ट क्रमाने लावून ठेवणे.	कधीच नाही	कधीकधी	वारंवार	नेहमीच
४३	माझ्या मुलाला/मुलीला लोकांसमोर तो/ती काहीतरी मूर्खपणा करेल की काय याची भिती वाटते.	कधीच नाही	कधीकधी	वारंवार	नेहमीच

४४	काहीतरी वाईट घडू नये म्हणून माझ्या मुलाला/मुलीला काही गोष्टी अत्यंत अचूकपणे कराव्या लागतात.	कधीच नाही	कधीकधी	वारंवार	नेहमीच
४५	रात्री झोपायला जाताना माझ्या मुलाला/मुलीला काळजी वाटते.	कधीच नाही	कधीकधी	वारंवार	नेहमीच
४६	माझ्या मुलाला/मुलीला घरापासून रात्रभर लांब राहण्याची वेळ आली तर भिती वाटेल.	कधीच नाही	कधीकधी	वारंवार	नेहमीच
४७	माझ्या मुलाला/मुलीला अस्वस्थ वाटते.	कधीच नाही	कधीकधी	वारंवार	नेहमीच